



महात्मा फुले मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.

भिंंगार, अहमदनगर. (महा./म.प्र.)

मेंबर/नॉन मेंबर

शाखा

मेंबर नंबर

Approved

Open the Account

Br. Manager / Ass. Manager / Jr. / Sr. Officer

तारीख / / २०

आपल्या सोसायटीत माझे/आमचे

चालू/सेव्हिंग ठेव खाते उघडण्यात यावे. त्याबाबत मी/आम्ही आज तुमच्याकडे रक्कम रु.

(अक्षरी रु.) जमा करण्यात देत

आहे/आहोत. मी/आम्ही ठेवीबाबतचे नियम वाचले आहेत. ते वेळोवेळी अंमलात येतील. ते नियम माझ्यावर बंधनकारक असून त्याप्रमाणे वागण्याचे मी/आम्ही कबूल करतो.

खातेदाराचे नाव

संपूर्ण पत्ता

जन्मतारीख / / वय -

फोन नं./ घर कार्यालय मोबाईल नंबर

सदर चालू / सेव्हिंग खात्यावर श्री.

किंवा श्री. हे देवघेव करतील.

जर आम्हापैकी कोणीही मयत झाल्यास सदर खात्यावरील बाकी आम्हापैकी मागे ह्यात राहाणारास किंवा श्री./श्रीमती यांना देण्यात यावी.

सही

वर नमूद केलेली माहिती खरी असून सदरचे खाते सुरु करण्यास आमची शिफारस आहे. अर्जदार माझे परिचयाचे आहे/आहेत.

शिफारस करण्याऱ्याचे नाव

सही

श्री.

पत्ता

शाखेचे नाव खाते नं.

सभासद नं. मो.नं.

अ) वैयक्तिक खाते

मी खाली सही करणार

जाहीर

करतो की, या संस्थेत उघडलेल्या खात्यात कोणाचाही काही भाग किंवा हितसंबंध नाही.

खातेदाराची सही

ब) मालकी हक्क असलेले खाते (प्रोप्रायटरशीप खाते)

मी जाहीर करतो की, मी स्वतः (एकटा) मे.

या फर्मचा मालक आहे. मी स्वतः या फर्मचे दैनंदिन व्यवहार व कामकाज बघत असून त्यात कोणत्याही व्यक्तीचा काही भाग व हितसंबंध नाही.

मालकाची सही/शिक्का

क) फर्मचे खाते (भागीदारी खाते)

आम्ही असे जाहीर करतो की, मी आमची फर्म मे.

ही रजिस्टर ऑफ फर्मकडे रजिस्टर्ड/अनरजिस्टर्ड असून आमचे पार्टनरशीप डील लेखी/तोंडी आहे. आम्ही पार्टनर म्हणून फर्मचे दैनंदिन व्यवहार व कामकाज बघत असून यात भागिदाराशिवाय इतर कोणाचाही काहीही भाग व हितसंबंध नाही.

भागीदारांची नावे

भागीदारांच्या सह्या

खातेदाराचे संपूर्ण नाव

नमुन्याची सही

१) _____

फोन नं.

फोटो

२) _____

फोन नं.

फोटो

३) _____

फोन नं.

फोटो

खाते उघडताना के.वाय.सी. निकषाप्रमाणे आवश्यक असलेली कागदपत्रे

१) रेशनकार्ड ☐ / आधारकार्ड ☐ / लाईट बिल ☐ / टेलीफोन बिल ☐ / २ फोटो पासपोर्ट

२) मतदान कार्ड ☐ / ड्रायव्हिंग लायसन्स ☐ / पासपोर्ट ☐ / पॅन कार्ड ☐

आवश्यक पाहिजे असलेल्या सुविधा

१) मोबाईल बँकींग ☐ (२) ई मेल सुविधा ☐ (३) कोअर बँकींग ☐ (४) इतर

खातेदाराची स्वाक्षरी